

Bldg. A1 - St. + 24th flrs.,
Bldg. A2 - Lower Gr. + St. +
12th + 13(Pt.) to 25th (Pt.) flrs.
Bldg. A 3- Lower Gr. + St. +
1st to 25th flrs.



Certificate No.

002242

(FOR MHADA)

Bldg. B1 - St. + 16th flrs.
Bldg. B2 - St. + 6th (Pt.) flrs.

THANE MUNICIPAL CORPORATION, THANE

REGULATION
(Registration No. 3 & 24)

SANCTION OF DEVELOPMENT

PERMISSION / COMMENCEMENT CERTIFICATE

Bldg. A4 - Lower Gr. + St. + 12th + 13(Pt.) to 24th (Pt.) flrs.
Bldg. A5 - Lower Gr. + U.Gr. + St. + 24th flrs.
Bldg. A6 - Lower Gr. + St. + 24th flrs.
Bldg. A7 - St. + 12th + 13(Pt.) to 24th (Pt.) flrs.
Bldg. A8 - St. + 24th floors

Bldg. C1, C2, C3, C4, C5 - St. + 2nd flrs.
Bldg. D1 - St. + 12(Pt.) flrs.
Office Bldg. E - St. + 2nd flrs.
Ground floor Commercial shops only
Club House - Gr. + 1st (Pt.) flrs.

V. P. No. SO6/0201/14 TMC / TDD / 1358 / 15 Date : 25/2/2015
To, Shri / Smt. M/s. Scapes (S. Gupte) (Architect)
Gupte cottage, Panchpakhadi, Thane (w)
Shri Rajan N. Bandelkar (Owners) (POA holder)
M/s. Unnathi Associates (Developers)

With reference to your application No. 9219 dated 11/12/2014 for development permission / grant of Commencement certificate under section 45 & 69 of the the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to carry out development work and/or to erect building No. As above in village Ovala & Vadavali Sector No. VI Situated at Road / Street 40.0 mt. D.P.RD S.No. / C.S.T.No. / F.P.No. Mentioned backside

The development permission / the commencement certificate is granted subject to the following conditions.

- 1) The land vacated in consequence of the enforcement of the set back line shall form Part of the public street.
- 2) No new building or part thereof shall be occupied or allowed to be occupied or permitted to be used by any person until occupancy permission has been granted.
- 3) The development permission / Commencement Certificate shall remain valid for a period of one year Commencing from the date of its issue.
- 4) This permission does not entitle you to develop the land which does not vest in you.
- ५) सी.सी. पूर्वी ४०.०० मी. डी.पी. रस्त्याखालील क्षेत्र व सुविधा भूखंडा खालील क्षेत्र ठा.म.पा.स देत असल्याबाबत नोंदणीकृत घोषणापत्र सादर करणे आवश्यक व जोत्यापूर्वी सदरचे क्षेत्र ठा.म.पा.चे नावे केल्याचा सातबारा उतारा सादर करणे आवश्यक, तोपर्यंत सदर क्षेत्रा इतकी सी.सी. रोखून ठेवण्यात येईल.
- ६) सी.सी. पूर्वी वृक्ष, पाणी Storm Water Drain, मलनिःसारण विभागाचा ना हरकत दाखला सादर करणे आवश्यक.
- ७) सी.सी. पूर्वी LBT विभागाकडे विकासकाने नाव रजिस्टर केल्याचा ना हरकत दाखला सादर करणे आवश्यक व काम सुरु करणेपूर्वी शुल्कांचा भरणा केल्याची पावती सादर करणे आवश्यक.
- ८) सी.सी. मुख्य अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला सादर करणे आवश्यक.
- ९) सी.सी. पूर्वी प्रस्तावा अंतर्गत भूखंडाकरिता लागू असलेले ULC विभागाकडील मुदतवाढीचे आदेश / सुधारित आदेश सादर करणे आवश्यक.

P.T.O.

WARNING : PLEASE NOTE THAT THE DEVELOPMENT IN
CONTRAVENTION OF THE APPROVED PLANS
AMOUNTS TO COGNASIBLE OFFENCE PUNISHABLE
UNDER THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN
PLANNING ACT. 1966

Office No. _____

Office Stamp _____

Date _____

Issued _____

Yours faithfully,

For UNNATHI ASSOCIATES

PARTNER


Municipal Corporation of
the city of, Thane.

मौजे वडवली स. नं. २१/१, २१/३, २१/४, २१/५, २१/६, २१/७, २१/८अ, २१/८ब, व मौजे ओवळे जुना स.नं १०७/८ (नविन स. ७२/८), जुना स.नं ११२/१ (नविन स. ७६/१), जुना स.नं ११३/१ (नविन स. ६६/१), जुना स.नं ११३/२ (नविन स. ६६/२), जुना स.नं

११३/४ (नविन स. ६६/४), जुना स.नं ११३/६ (नविन स. ६६/६), जुना स.नं ११३/७ (नविन स. ६६/७), जुना स.नं ११३/८ (नविन स. ६६/८), जुना स.नं ११३/९ (नविन स. ६६/९), जुना स.नं ११३/१० (नविन स. ६६/१०), जुना स.नं ११३/१२ (नविन स. ६६/१२), जुना स.नं ११३/१३ (नविन स. ६६/१३), जुना स.नं ११३/१४ (नविन स. ६६/१४), जुना स.नं ११३/१५ (नविन स. ६६/१५), जुना स.नं ११३/१६ (नविन स. ६६/१६), जुना स.नं ११३/१७ (नविन स. ६६/१७), जुना स.नं ११३/१८ (नविन स. ६६/१८), जुना स.नं ११३/१९ (नविन स. ६६/१९), जुना स.नं ११३/२१ (नविन स. ६६/२१), जुना स.नं ११३/२२ (नविन स. ६६/२२), जुना स.नं ११३/२३ (नविन स. ६६/२३), जुना स.नं ११४/१ (नविन स. ६५/१), जुना स.नं ११४/२ (नविन स. ६५/२), जुना स.नं १२०/१ (नविन स. ४५/१)

- १०) सी.सी.पूर्वी MOEF विभागाकडील ना हरकत दाखला सादर करणे आवश्यक.
- ११) सी.सी. पूर्वी मौजे ओवळा सर्वे क्र. ११३/८ या ७/१२ उता-यावरील इतर अधिकारात नमुद बोजा बाबतची नोंद नियमानुसार संबंधित विभागाकडून बोजाविरहित करून आढावत ७/१२ उतारे सादर करणे आवश्यक.
- १२) सी.सी.पूर्वी मौजे वडवली सर्वे क्र. २१/३, ४, ५, ७, ८अ; बाबत यु.एल.सी. विभागाकडील सुधारित (Conversion Of Component A to B बाबत) सुधारित आदेश सादर करणे आवश्यक.
- १३) सी.सी. पूर्वी R.C.C. Consultant चे स्वाक्षरीसह नकाशे सादर करणे आवश्यक.
- १४) सी.सी. पूर्वी १२.०० मी. रूंद अतर्गत रस्ता हा सार्वजनिक स्वरूपात ठेवण्यात येईल याबाबतचे विकासकाचे हमीपत्र सादर करणे आवश्यक.
- १५) सी.सी. पूर्वी नॅशनल बोर्ड ऑफ वॉरल्ड लाईफ (NBWL) विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आवश्यक.
- १६) सी.सी. पूर्वी Affordable Housing Tenements for Mhada च्या इमारत बाबतचा बार चार्ट सादर करणे आवश्यक.
- १७) सी.सी.पूर्वी प्रस्तावाकरिता डी.पी. रस्ता विकसित करणे आवश्यक राहिल त्याकरिता भविष्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा TDR विकासकास मिळणार नाही. (As per D.C. Rule no. ४७)
- १८) सी.सी.पूर्वी प्रस्तावित कारशेड अंतर्गत येणा-या क्षेत्रफळ हस्तांतरण करण्याबाबत विकासकाकडून हमीपत्र घेणे बंधनकारक राहिल.
- १९) सी.सी.पूर्वी कामगार कल्याणकारी उपकराचा भरणा करणे आवश्यक राहिल.
- २०) सी.सी.पूर्वी जागेवर विहित नमुन्यांतील माहिती फलक लावणे व अंतीम वापर परवाना मिळेपर्यंत कायम ठेवणे आवश्यक.
- २१) सी.एन.पूर्वी मोकळ्या जागेचा कर भरणा करणे आवश्यक.
- २२) सी.एन. पूर्वी बांधकामा भोवती संरक्षण कवच उभारणे आवश्यक.
- २३) जोत्यापूर्वी एन.अ. आदेश सादर करणे आवश्यक.
- २४) जोत्यापूर्वी निव्वळ भूखंड क्षेत्राखालील एकत्रित ७/१२ उतारे देणे बंधनकारक राहिल.
- २५) The Proposed building should be structurally designed by considering seismic forces as per B.S. code no. १८९३ and ४३२६ and certificate of structural stability should be submitted at the stage of plinth and occupation certificate.
- २६) म्हाडा इमारतीकरिता वापर परवाना प्रथम घेणे आवश्यक तदनंतर उर्वरीत इमारतीना वापर परवानाबाबत कार्यवाही करणेत येईल.
- २७) वापर परवान्यापूर्वी वृक्ष, पाणी, ड्रेनेज विभागाकडील ना हरकत दाखला सादर करणे आवश्यक.
- २८) वापर परवान्यापूर्वी उदवाहन यंत्राबाबत संबंधित शासकीय विभागाचा ना हरकत दाखला सादर करणे आवश्यक.
- २९) Rain Water Harvesting And Solar Water Heating System ची तरतूद वापर परवान्यापूर्वी करण्यात येऊन ती कार्यान्वीत करणे आवश्यक.
- ३०) सादर प्रस्तावातुन मौजे वडवली सर्वे क्र. २१/४ या भूखंडातून विकास प्रस्ताव क्र. S०६/०१७६/१३ या प्रस्तावा लागत ९.०० मी. रूंद Access (Right of Way) दिलेला आहे. तरी सादरचा अॅक्सेस बंद करता येणार नाही.
- ३१) भूखंडाच्या हद्दी व मालकी बाबत काही वाद निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी विकासकांची राहिल. तसेच सादर बाबत विकासकांनी दिलेले हमीपत्र त्यांचे वर बंधनकारक राहिल.
- ३२) म्हाडा करिता हस्तांतरीत करावयाचे सदनिकाकरिता त्रयस्थ हक्क निर्माण करणार नाही याबाबतचे विक्रसकांनी दि. ०९/०१/२०१५ रोजीचे दिलेले हमीपत्र बंधनकारक राहिल.
- ३३) नियमानुसार आवश्यक तो शुल्कांचा भरणा करणे आवश्यक राहिल.
- ३४) सादर बांधकामास ठा.म.पा. पाणी पुरवठा करणार नाही. फक्त पिण्यासाठी उपलब्धतेनुसार पाणी पुरवठा करण्यात येईल.
- ३५) मौजे ओवळा सर्वे क्र. ११३/१२ या भूखंडा संदर्भात मा. न्यायालयात दाखल दावा क्र. ४९१/२००५ बाबत मा. न्यायालयाचा जो निर्णय लागेल तो विकासकांवर बंधनकारक राहिल व त्याबाबत विकासकांनी दिलेले हमीपत्र बंधनकारक राहिल.

नविन स. ६६/४, जुना स.नं ११३/६, जुना स.नं ११३/७, जुना स.नं ११३/८, जुना स.नं ११३/९, जुना स.नं ११३/१०, जुना स.नं ११३/१२, जुना स.नं ११३/१३, जुना स.नं ११३/१४, जुना स.नं ११३/१५, जुना स.नं ११३/१६, जुना स.नं ११३/१७, जुना स.नं ११३/१८, जुना स.नं ११३/१९, जुना स.नं ११३/२१, जुना स.नं ११३/२२, जुना स.नं ११३/२३, जुना स.नं ११४/१, जुना स.नं ११४/२, जुना स.नं १२०/१



Yours faithfully

Bansari
10/12/24

Executive Engineer
Thane Municipal Corporation,
The City of Thane.

- 1) Collector to Thane
- 2) Dy. Mun. Commissioner Zone _____ TMC
- 3) E.E. (Water works), TMC
- 4) Assessor, Tax Dept. TMC
- 5) Vigilance Dept. T.D.D. TMC

For UMNATHI ASSOCIATES

R. Banerjee

PARTNER



Certificate No. 2722

THANE MUNICIPAL CORPORATION, THANE

Regulation
(Registration No. 3 & 24)

**SANCTION OF DEVELOPMENT
PERMISSION / COMMENCEMENT CERTIFICATE**

Bldg. A1 - St. + 24th flrs., (FOR MHADA)
Bldg. A2 - Lower Gr. + St. + 12th + 13(Pt.) to 25th (Pt.) flrs. Bldg. B2 - St. + 6th (Pt.) flrs.

V. P. No. S06/0201/14 TMC / TDD | 1676/16 Date: 4/2/16
To, Shri / Smt. M/s. Scapes (S. Gupte) (Architect)
Gupte cottage, Panchpakhadi, Thane (w)
Shri Rajan N. Bandelkar (Owners)(POA holder)
M/s. Unnathi Associates (Developers)

With reference to your application No. 11039 dated 31/12/2015 for development permission / grant of Commencement certificate under section 45 & 69 of the the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to carry out developement work and or to erect building No. As above in village Ovala & Vadavali Sector No. VI Situated at Road / Street 40.0 mt. D.P.Road S. No. / C.S.T. No. / F.P. No. Mentioned backside

The development permission / the commencement certificate is granted subject to the following conditions.

- 1) The land vacated in consequence of the enforcement of the set back line shall form Part of the public street.
- 2) No new building or part thereof shall be occupied or allowed to be occupied or permitted to be used by any person until occupancy permission has been granted.
- 3) The development permission / Commencement Certificate shall remain valid for a period of one year Commenceing from the date of its issue.
- 4) This permission does not entitle you to develop the land which does not vest in you.
५) परवानगी प्रमाणपत्र क्र. ठामपा/शिविवि/१३५८/१५ दि. २५/०२/२०१५ मधील अटी आणि वारं बंधनकारक राहतील.
६) प्रस्तावाअंतर्गत ४०.० मी. डी.पी. रस्त्यालगतच्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी डी.पी. रस्ता विकसीत करणे आवश्यक राहिल.
७) पुढील कोणत्याही परवानगी पूर्वी मौजे वडवली स.क्र. २१/३,४, ५, ७, व ८अ बाबत यु.एल.सी. विभागाकडील सुधारीत (Conversion of component A to B) बाबत आदेश सादर करणे आवश्यक राहिल.

**WARNING : PLEASE NOTE THAT THE DEVELOPMENT IN
CONTRAVENTION OF THE APPROVED PLANS
AMOUNTS TO COGNASIBLE OFFENCE PUNISHABLE
UNDER THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN
PLANNING ACT, 1966**

P.T.O.

Office No. _____

Office Stamp _____

Date _____

Issued _____

Yours faithfully,

Municipal Corporation of
the city of, Thane.

For UNNATHI ASSOCIATES

PARTNER

मौजे वडवली स.क्र. २१/१, २१/३, २१/४, २१/५, २१/६, २१/७, २१/८अ, २१/८ब, व मौजे ओवळे जुना स.क्र. १०७/८ (नविन स.क्र. ७२/८), जुना स.क्र. ११२/१ (नविन स.क्र. ७१/१), जुना स.क्र. ११३/१ (नविन स.क्र. ६६/१), जुना स.क्र. ११३/२ (नविन स.क्र. ६६/२), जुना स.क्र. ११३/४ (नविन स.क्र. ६६/४), जुना स.क्र. ११३/६ (नविन स.क्र. ६६/६), जुना स.क्र. ११३/७ (नविन स.क्र. ६६/७), जुना स.क्र. ११३/८ (नविन स.क्र. ६६/८), जुना स.क्र. ११३/९ (नविन स.क्र. ६६/९), जुना स.क्र. ११३/१० (नविन स.क्र. ६६/१०), जुना स.क्र. ११३/१२ (नविन स.क्र. ६६/१२), जुना स.क्र. ११३/१३ (नविन स.क्र. ६६/१३), जुना स.क्र. ११३/१४ (नविन स.क्र. ६६/१४), जुना स.क्र. ११३/१५ (नविन स.क्र. ६६/१५), जुना स.क्र. ११३/१६ (नविन स.क्र. ६६/१६), जुना स.क्र. ११३/१७ (नविन स.क्र. ६६/१७), जुना स.क्र. ११३/१८ (नविन स.क्र. ६६/१८), जुना स.क्र. ११३/१९ (नविन स.क्र. ६६/१९), जुना स.क्र. ११३/२१ (नविन स.क्र. ६६/२१), जुना स.क्र. ११३/२२ (नविन स.क्र. ६६/२२), जुना स.क्र. ११३/२३ (नविन स.क्र. ६६/२३), जुना स.क्र. ११४/१ (नविन स.क्र. ६५/१), जुना स.क्र. ११४/२ (नविन स.क्र. ६५/२), जुना स.क्र. १२०/१ (नविन स.क्र. ४५/१)

८) सी.एन.पूर्वी Affordable housing tenements for MHADA इमारतीबाबतचा बार चार्ट सादर करणे आवश्यक राहिल.

९) विकासक यांनी वृक्ष विभागाकडील परवानगी शिवाय वृक्ष हटविता येणार नाही याबाबत विकासक यांचे दि. २७/०१/२०१६ रोजीचे हमीपत्र विकासकावर बंधनकारक राहिल.

१०) पुढील सी.सी. पूर्वी NBWL विभागाचा नाहरकत दाखला सादर करणे आवश्यक व त्याबाबतचे दि. २७/०१/२०१६ रोजीचे हमीपत्र विकासकावर बंधनकारक राहिल.

सावधान

मौजे वडवली स.क्र. २१/१, २१/३, २१/४, २१/५, २१/६, २१/७, २१/८अ, २१/८ब, व मौजे ओवळे जुना स.क्र. १०७/८ (नविन स.क्र. ७२/८), जुना स.क्र. ११२/१ (नविन स.क्र. ७१/१), जुना स.क्र. ११३/१ (नविन स.क्र. ६६/१), जुना स.क्र. ११३/२ (नविन स.क्र. ६६/२), जुना स.क्र. ११३/४ (नविन स.क्र. ६६/४), जुना स.क्र. ११३/६ (नविन स.क्र. ६६/६), जुना स.क्र. ११३/७ (नविन स.क्र. ६६/७), जुना स.क्र. ११३/८ (नविन स.क्र. ६६/८), जुना स.क्र. ११३/९ (नविन स.क्र. ६६/९), जुना स.क्र. ११३/१० (नविन स.क्र. ६६/१०), जुना स.क्र. ११३/१२ (नविन स.क्र. ६६/१२), जुना स.क्र. ११३/१३ (नविन स.क्र. ६६/१३), जुना स.क्र. ११३/१४ (नविन स.क्र. ६६/१४), जुना स.क्र. ११३/१५ (नविन स.क्र. ६६/१५), जुना स.क्र. ११३/१६ (नविन स.क्र. ६६/१६), जुना स.क्र. ११३/१७ (नविन स.क्र. ६६/१७), जुना स.क्र. ११३/१८ (नविन स.क्र. ६६/१८), जुना स.क्र. ११३/१९ (नविन स.क्र. ६६/१९), जुना स.क्र. ११३/२१ (नविन स.क्र. ६६/२१), जुना स.क्र. ११३/२२ (नविन स.क्र. ६६/२२), जुना स.क्र. ११३/२३ (नविन स.क्र. ६६/२३), जुना स.क्र. ११४/१ (नविन स.क्र. ६५/१), जुना स.क्र. ११४/२ (नविन स.क्र. ६५/२), जुना स.क्र. १२०/१ (नविन स.क्र. ४५/१)



Yours faithfully

[Signature]
02/1/16

Executive Engineer
Thane Municipal Corporation,
The City of Thane.

Copy to:

- 1) Collector to Thane
- 2) Dy. Mun. Commissioner Zone _____ TMC
- 3) E.E. (Water works), TMC
- 4) Assessor, Tax Dept. TMC
- 5) Vigilance Dept. T.D.D. TMC

For UNNATHI ASSOCIATES

[Signature]

PARTNER

PERMISSION/C.C
Bldg. A1 - St. + 24th flrs.,
Bldg. A2 - Lower Gr. + St. + 12th +
13(Pt.) to 25th (Pt.) flrs.



Certificate No. 3236

FOR MHADA
Bldg. B1 - St. + 16th flrs. } Only permission
Bldg. B2 - St. + 6th (Pt.) flrs. } Perm./C.C.

THANE MUNICIPAL CORPORATION, THANE

Registration No. 3 & 24

SANCTION OF DEVELOPMENT

AMENDED PERMISSION / COMMENCEMENT CERTIFICATE ONLY PERMISSION

Bldg. A3 - Lower Gr. + St. + 1st + 25th flrs
Bldg. A4 - Lower Gr. + St. + 12th + 13(Pt.) to 24th (Pt.) flrs
Bldg. A5 - Lower Gr. + U. Gr. + St. + 24th flrs.
Bldg. D1 - St. + 12(Pt.) flrs.
Office Bldg. E - St. + 2nd flrs
Bldg. C1 - St. + 3lev. Pd. + 1st to 23rd flrs.
Bldg. C2 - St. + 2lev. Pd. + 1st to 22nd flrs.
Bldg. C3 - St. + 2lev. Pd. + 1st to 23rd flrs.
Ground floor Commercial shops only
Club House - Gr. + 1st (Pt.) flrs.

V. P. No. SO6/0201/14 TMC / TDD 12087/17 Date : 08/3/2017
To, Shri / Smt. M/s. Scapes (S. Gupte) (Architect)
Gupte cottage, Panchpakhadi, Thane (w)
Shri Rajan N. Bandelkar (Owners) (POA holder)
M/s. Unnathi Associates (Developers)

With reference to your application No. 13317 dated: 07/02/2017 for development permission / grant of Commencement certificate under section 45 & 69 of the the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to carry out development work and or to erect building No. As above in village Ovala & Vadavali Sector No. VI Situated at Road / Street 40.0 mt. D.P.Road S. No. / C.S.T. No. / F.P. No. Mentioned backside

The development permission / the commencement certificate is granted subject to the following conditions.

- 1) The land vacated in consequence of the enforcement of the set back line shall form Part of the public street.
- 2) No new building or part thereof shall be occupied or allowed to be occupied or permitted to be used by any person until occupancy permission has been granted.
- 3) The development permission / Commencement Certificate shall remain valid for a period of one year Commencing from the date of its issue.
- 4) This permission does not entitle you to develop the land which does not vest in you.

- ५) परवानगी प्रमाणपत्र क्र. टीएमसी/टीडीडी/१३५७/१५ दि. २५/०२/२०१५ व सी.सी. प्रमाणपत्र क्र. टीएमसी/टीडीडी/१६६७/१६ दि. ०४/०२/२०१६ मधील अटी आपणावर बंधनकारक राहिल.
- ६) पुढील सी.सी. पूर्वी नॅशनल बोर्ड ऑफ वॉर्ल्ड लाईफ (NBWL) विभागाकडील नॉहरकत दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
- ७) उप वनसंरक्षक ठाणे यांचे कार्यालयाकडून प्राप्त डी.पी. नकाशा तथा गाव नकाशावर दर्शविलेली Eco sensitive zone ची हद्द व मंजूर नकाशावर दर्शविण्यात आलेली Eco sensitive zone यामध्ये तफावत असल्यास त्यानुसार सुधारीत नकाशे मंजूर करून घेणे बंधनकारक राहिल.

**WARNING : PLEASE NOTE THAT THE DEVELOPMENT IN
CONTRAVENTION OF THE APPROVED PLANS
AMOUNTS TO COGNASIBLE OFFENCE PUNISHABLE
UNDER THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN
PLANNING ACT. 1966**

Office No. _____
Office Stamp _____
Date _____
Issued _____

For UNNATHI ASSOCIATES

Rajan N. Bandelkar
PARTNER

Yours faithfully,

P.T.O.

Municipal Corporation of
the city of, Thane.

मौजे वडवली स. नं. २१/१, २१/३, २१/४, २१/५, २१/६, २१/७, २१/८अ, २१/८ब, व मौजे ओवळे
जुना स.नं १०७/८ (नविन स. ७२/८), जुना स.नं ११२/१ (नविन स. ७१/१), जुना स.नं ११३/१ (नविन
स. ६६/१), जुना स.नं ११३/२ (नविन स. ६६/२), जुना स.नं ११३/४ (नविन स. ६६/४), जुना स.नं
११३/६ (नविन स. ६६/६), जुना स.नं ११३/७ (नविन स. ६६/७), जुना स.नं ११३/८ (नविन स.
६६/८), जुना स.नं ११३/९ (नविन स. ६६/९), जुना स.नं ११३/१० (नविन स. ६६/१०), जुना स.नं
११३/१२ (नविन स. ६६/१२), जुना स.नं ११३/१३ (नविन स. ६६/१३), जुना स.नं ११३/१४ (नविन स.
६६/१४), जुना स.नं ११३/१५ (नविन स. ६६/१५), जुना स.नं ११३/१६ (नविन स. ६६/१६), जुना स.नं
११३/१७ (नविन स. ६६/१७), जुना स.नं ११४/१ (नविन स. ६५/१), जुना स.नं ११४/२ (नविन स.
६५/२)

खावधान

"मंजूर वकनसामुसार वांधकोम न करणे तसेच
विकास निबंधन नियमावलीनुसार आवश्यक त्या
पर्यायग्या न घेता वांधकास वापर करणे, महाराष्ट्र
प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे कलम ५३
अनुसार दखलपत्र मुह्रा आहे. त्यासाठी जास्तीत
जास्त ३ वर्षे किंवा व स. ५०००/- वंड होऊ शकतो".



Yours faithfully

Executive Engineer
Thane Municipal Corporation,
The City of Thane.

Copy to:

- 1) Collector to Thane
- 2) Dy. Mun. Commissioner Zone _____ TMC
- 3) E.E. (Water works), TMC
- 4) Assessor, Tax Dept. TMC
- 5) Vigilance Dept. T.D.D. TMC

For UNNATHI ASSOCIATES

PARTNER